

MISH DESIGNS LIMITED

Reg. Office Address :Gala No. 4 Gulati Industries, Hattibaug, Love Lane, Mazgaon, Mumbai - 400010.

CIN: U74999MH2017PLC302175.

Tel.: 022 23719478 Email: info@mishindia.com webside: www.mishindia.com

May 31, 2024

To, BSE Limited 25th Floor, Phiroz Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001

Scrip Code: 544015

Sub: Newspaper Advertisement – Notice of EOGM

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the Newspaper Advertisements published in Financial Express (English Edition) and in Pratahkal (Marathi Edition) on May 31, 2024 for information on completion of dispatch of Notice of EOGM and details on remote e-voting.

You are requested to kindly take the same on record.

Thanking You.

FOR MISH DESIGNS LIMITED

KAUSHAL MAHESH GOENKA (CHAIRMAN & MANAGING DIRECTOR) DIN: 02446587 TATA MOTORS LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai - 400001.

Tel: +91 22 6665 8282 Email: inv rel@tatamotors.com

Website: www.tatamotors.com CIN - L28920MH1945PLC004520

NOTICE OF THE 79TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 79th Annual General Meeting ('AGM')

'Meeting') of Tata Motors Limited ('the Company') will be held on Monday,

June 24, 2024 at 2:30 p.m. (IST) through Video Conference ('VC') / Other

Audio Visual Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions

of the Companies Act, 2013 ('the Act') and Rules made thereunder, read

with the Ministry of Corporate Affairs ('MCA') General Circular Nos. 14/2020

dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5,

2020, 10/2022 dated December 28, 2022 and relevant circulars issued

subsequently in this regard, the latest being 09/2023 dated September 25,

In accordance with the aforesaid MCA Circulars and Securities and Exchange

Board of India ('SEBI') Circular Nos. SEBI/HO/ CFD/CMD1/CIR/P/2020/79

dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15,

2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/

CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-

2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023, respectively issued by Securities

and Exchange Board of India (collectively referred to as 'SEBI Circulars')

along with any other applicable Circulars issued by MCA and/or SEBI in this

regard, the Company has sent the Notice convening the 79th AGM through

electronic mode on Thursday, May 30, 2024 to Members whose email

addresses are registered with the Company/ National Securities Depository

Limited ('NSDL') and Central Depositories Services (India) Limited ('CDSL')

(collectively referred to as 'Depositories'/'DPs')/ Registrar & Transfer Agent

The Notice of the AGM of the Company along with the Integrated Annual

Report for the Financial Year 2023-24 (the 'Integrated Annual Report') of

the Company is available on the website of the Company at https://www.

tatamotors.com/annual-reports/. Additionally, it can also be accessed on the

websites of NSDL at www.evoting.nsdl.com and the Stock Exchanges, viz., BSE

Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com

and www.nseindia.com, respectively. The Company shall send a physical copy

of the Integrated Annual Report to those Members who request for the same

Members may attend and participate in the AGM only through VC/OAVM

facility, as indicated in the Notice of the AGM. Please note that there will

be no provision for attending and participating in person at the AGM of

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), the

Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company

Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015, each as amended, the MCA

Circulars and other applicables laws, the Company is providing the facility

of remote e-Voting prior to the AGM and remote e-Voting during the AGM

to enable its Members to cast their vote by electronic means for the the

business to be transacted at the AGM and for this purpose, the Company has

A person whose name is recorded in the Register of Members / Register of

Beneficial Owners maintained by the Depositories as of the cut-off date,

i.e., Monday, June 17, 2024 ('cut-off date') shall only be entitled to avail the

facility of remote e-Voting provided by NSDL, either prior to the AGM or

The remote e-Voting facility prior to the AGM would be available during the

Commencement of e-Voting From 9.00 a.m. (IST) on Thursday,

The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

The facility of e-Voting will be made available during the Meeting and the

Members attending the AGM, who have not cast their votes prior to the

Meeting, will be eligible to cast their votes through e-Voting during the AGM.

Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not

The voting rights of the Ordinary Shareholders shall be in the same proportion

to the paid-up ordinary share capital and in case of voting rights on the 'A'

Ordinary Shares, the shareholder shall be entitled to one vote for every ten

Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior

to the AGM may attend/participate in the AGM through VC/OAVM but shall

Registration of e-mail address with the Company/DP and obtaining User ID

Members holding shares in physical mode and who have not updated their

email addresses with the Company are requested to update the same by

writing to the RTA at csg-unit@linkintime.co.in. Members holding shares

in dematerialized mode are requested to register/update their email

addresses with their respective DPs. Alternatively, the Members may register

their email addresses with Link Intime India Private Limited (erstwhile TSR

Consultants Private Limited, merged with Link Intime India Private Limited

w.e.f. December 22, 2023), the RTA of the Company, in order to receive the

Integrated Annual Report by visiting the link https://liiplweb.linkintime.

co.in/EmailReg/Email Register.html on or before 5:00 p.m. IST on Monday,

June 10, 2024. The detailed process for registering of email addresses will be

Any person holding shares in physical form and non-individual Members,

who acquire shares of the Company and become Members of the Company

after despatch of Notice and holding shares as of the cut-off date i.e. Monday, June 17, 2024, may obtain the login ID and password by sending a

request at evoting@nsdl.co.in or the Company/RTA. However, if the Member

is already registered with NSDL for remote e-Voting, then they can use their

existing user ID and password for casting their vote. If member has forgotten

their password, they can reset their password by using "Forgot User

Details/Password" or "Physical User Reset Password" options available on

www.evoting.nsdl.com or call on 022-4886 7000. In case of Individual

Shareholders holding securities in Demat mode who acquire shares of the

Company and becomes Members of the Company after despatch of the

Notice and holding shares as of the cut-off date i.e. Monday, June 17, 2024,

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions for

Members and e-Voting user manual for Members available at the download

section of www.evoting.nsdl.com or call on: 022 - 4886 7000 or send a request

Helpdesk for Individual Members holding securities in demat mode for any

technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL are

Individual Members holding Members facing any technical issue in login

securities in demat mode can contact NSDL helpdesk by sending a

Individual Members holding | Members facing any technical issue in login

securities in demat mode can contact CDSL helpdesk by sending a

Comprehensive guidance on (a) remote e-Voting before the AGM, (b)

participation in and joining of the AGM through VC/OAVM. (c) e-Voting

during the AGM and (d) registration of email IDs, are available in the Notice

of the AGM, which can be accessed and downloaded on the Company's

The Board of Directors has appointed Mr. P N Parikh (Membership No. FCS

327) and failing him; Ms. Jigyasa Ved (Membership No. FCS 6488) and failing

her; Mr. Mitesh Dhabliwala (Membership No. FCS 8331) of M/s Parikh &

Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize

the remote e-Voting process as well as for e-Voting during the AGM, in a fair

The results of the remote e-Voting and e-Voting during the AGM shall be

declared within two working days from the conclusion of the AGM. The

results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on

the Company's website at www.tatamotors.com and on the website of

NSDL at www.evoting.nsdl.com immediately after their declaration and

communicated to the Stock Exchanges where the Company's Shares are

listed viz. BSE and NSE and be made available on their respective websites at

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising

copy, it is not possible to verify its contents. The Indian

Express (P) Limited cannot be held responsible for such

result of transactions with companies, associations or

individuals advertising in its newspapers or Publications.

We therefore recommend that readers make

necessary inquiries before sending any monies or

entering into any agreements with advertisers or

otherwise acting on an advertisement in any manner

website at: https://www.tatamotors.com/annual-reports/

022 - 4886 7000

Helpdesk details

request at evoting@nsdl.com or call at

request at helpdesk.evoting@cdslindia.com

For Tata Motors Limited

Maloy Kumar Gupta

Company Secretary

or contact at toll free no. 1800 22 55 33

to Mr Sanjeev Yadav, Assistant Manager- NSDL at evoting@nsdl.co.in.

may follow steps mentioned in the note to Notice under 'Access to NSDL

not be entitled to cast their vote on such resolution(s) again at the AGM.

June 20, 2024

June 23, 2024

Upto 5.00 p.m. (IST) on Sunday,

Instruction for remote e-Voting before and during the AGM:

appointed NSDL to facilitate voting through electronic means.

at inv_rel@tatamotors.com mentioning their Folio no./DP ID and Client ID.

2023 (collectively referred to as 'MCA Circulars').

('Registrar'/'RTA').

the Company.

during the AGM.

following period:

End of e-Voting

be allowed to change it subsequently.

'A' Ordinary Shares held.

and Password for e-Voting

e-Voting system'.

as given below:

Login type

with NSDL

with CDSL

and transparent manner.

Place: Mumbai

whatsoever.

Date: May 30, 2024

www.bseindia.com and www.nseindia.com.

provided in the Notice convening the AGM.

FRIDAY, MAY 31, 2024

(Rs. IN LACS Current Quarter Preceding 3 months | Corresponding three Ended months ended in the **Particulars Previous Year** 31.03.2024 30.12.2023 31.03.2023 Audited **Un-audited** Audited Total income from Operations 150.00 1,589.06 546.01 Net Profit / (Loss) for the Period Before Tax (Before 4.15 20.51 (7.87)Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the Period Before Tax (After (9.07)2.44 20.51 Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the Period After Tax 2.44 20.51 (9.07)(Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the Period (9.07)2.44 20.51 Comprising Profit / (Loss) for the period (After Tax) and other comprehensive Income (After Tax) Reserve (excluding Revaluation reserve) as shown in the Audited Balance sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (0.05)0.01 0.10 (b) Diluted

JULIEN AGRO INFRATECH LIMITED CIN: L28219WB1997PLC083457 REGISTERED OFFICE: Yashoda Chamber, 85 Bentick Street, 5th Floor, Room No. 6, Lalbazar, Kolkata-700001 Statement of Audited Financial Results for the year ended March 31, 2024

1. The above is an extract of the detailed format for the year ended March 31, 2024 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and othe Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format is also available on the websites of the Stock Exchange(s).

For Julien Agro Infratech Limited Place : Kolkata Puja Jain Date: May 30, 2024 (Company Secretary)

SAGARSOFT (INDIA) LIMITED CIN: L72200TG1996PLC023823

Regd. Office: Plot No. 111, Road No.10, Jubilee Hills, Hyderabad-500 033. Phone: 040 67191000 Fax: 040 23114607. Website: www.sagarsoft.in email: info@sagarsoft.in Notice to Members

Service of Documents through Electronic mode The Ministry of Corporate Affairs (MCA) vide its circular no. 14/2020 dated 08.04.2020, 17/2020 date

13.04.2020, 20/2020 dated 05.05.2020, 28/2020 dated 17.08.2020, 02/2021 dated 13.01.2021, 19/202 dated 08.12.2021, 21/2021 dated 14.12.2021, 02/2022 dated 05.05.2022, 10/2022 dated 28.12.2022 an 09/2023 dated 25:09:2023 has allowed the companies to conduct their Annual General Meetings (AGM through Video-conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") on or before 30" September, 202and send financial statements (including Board's Report, Auditor's Report or other documents required to b attached therewith) and notices of General Meetings to the members only through e-mails registered with the company or with the depository participant/depository. Further SEBI vide circular No SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 date anuary 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/CFD/PoD 2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07 2023 has also relaxed the requirement of furnishing hard copy of Annual Reports to the Members. The Company shall accordingly be sending all notices and documents like General Meeting Notices (including

communications as may be applicable to the members through electronic mode at the designated email addresses as furnished by them in the manner prescribed under the Companies Act, 2013, SEBI (Listin Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and the relevant rules and circulars applicable

In view of the above, Members are requested to register their e-mail addresses. Mobile No(s) or if any changes therein, and the PAN number in the following manner.

AGM), Financial Statements, Directors' Report, Auditors Report, Postal Ballot papers and other

Members with physical holding: A signed request letter mentioning your folio no. and the email id/Mobil No/PAN (Self attested copy) that is to be registered (scanned copy of the signed request letter) may be sent to the company's e-mail id at into@sagarsoft.in and / or to the company's registrar and transfer agents, M/s. KFin Technologies Limited email id: einward.ris@kfintech.com. Members with Demat Holding: Register/Update through respective Depository Participants (DPs) (Any such

updation effected by the DPs will automatically reflect in the company subsequent Records). For and on behalf of Sagarsoft (India) Limited

Place: Hyderabad

Date : 30" May 2024

Place: Mumbai

Dated: 29.05.2024

T. Sri Sai Manasa Company Secretary Membership No. A61433

SWOJAS ENERGY FOODS LIMITED Registered Office: 6L, 10 Floor, 3, Navjeevan Society, Dr. Dadasaheb Bhadkamkar

Marg, Mumbai Central, Mumbai - 400008 CIN: L15201MH1993PLC358584 **Extract of Standalone Financial Results for** the Quarter ended 31st March, 2024 (Figures are in Lacs)

Sr. No	Particulars	Current Quarter ending	Year to Date	3 months ended in the previous year
_		31-Mar-24	31-Mar-24	31-Mar-23
1	Total Income from Operations	25.94	39.70	5.79
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items#)	1.39	6.17	-5.04
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items#)	1.39	6.17	-5.04
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
ш	(after Exceptional and/or Extraordinary items#)	0.51	4.38	-3.27
5	Total Comprehensive Income for the period			
ш	[Comprising Profit/ (Loss) for the period (after tax)			1 1
ш	and Other Comprehensive Income (after tax)]	0.51	4.38	-3.27
6	Equity Share Capital	3096.27	3096.27	3096.27
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown		-2741.45	
ш	in the Audited Balance Sheet of the previous year		-2/41.45	
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	1		
	(for continuing and discontinued operations) -			
ш	1) Basic:	0.00	0.01	-0.01
1	2) Diluted:	0.00	0.01	-0.01

The above results were reviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in it. meeting held on 29th May, 2024 and also Audit Report were carried out by the Statutory Auditors.

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company' Website i.e (www.sefl.co.in) and on the website of the Stock Exchange (www.bseindia.com)

> For Swojas Energy Foods Limited Vishal Dedhia **Director - DIN No.: 00728370**



ADF FOODS LIMITED CIN: L15400GJ1990PLC014265

Read Office: 83/86, G.I.D.C Industrial Estate, Nadiad - 387 001, Gujarat Tel No.: +91 268 2551381/82; Fax: +91 2682565068 Corp Off: Marathon Innova, B2, G01, Ground Floor, G. K. Road, Lower Parel, Mumbai-400 013. Tel No.: +91 22 61415555; Fax: +91 22 61415577: E-mail: co_secretary@adf-foods.com; Website: www.adf-foods.com

NOTICE TO SHAREHOLDERS

TRANSFER OF THE EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) AUTHORITY In terms of the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended from time to time ("the Rules"), the Company is required to transfer the shares in respect of which dividend has not been paid or claimed for a period of seven (7) consecutive years or more to the Demat Account of the IEPF The Final Dividend declared for the Financial Year 2016-17, which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF Authority along with the corresponding shares on which dividends were unclaimed will also be transferred as per the procedure set out in the

In compliance with the said Rules, the Company has communicated individually to the concerned Shareholders at their registered address, inter-alia, providing the details of their unclaimed dividend for seven consecutive years and giving them an opportunity to claim the said unclaimed dividend latest by Tuesday, 10th September, 2024 to avoid transfer of their shares to the Demat Account of IEPF Authority. The list of Shareholder(s) along with their Folio Number/ DP ID-Client ID whose shares are liable to be transferred to the Demat Account of IEPF Authority s available on website of the Company at www.adf-foods.com for information and necessary action by the Shareholder(s).

In case no valid claim in respect of such equity shares is received from the Shareholders by 10th September, 2024 the said equity shares shall be transferred to the Demat Account of IEPF Authority as per the procedure stipulated under the IEPF Rules. In this connection, please note that:

For Shares held in physical form: New Share Certificate(s) will be

- issued and transferred subsequently to the Demat Account of the IEPF Authority without any further notice. Further, upon issue of such new Share Certificate(s), the original Share Certificate(s) which are registered in your name will stand automatically cancelled and deemed to be bad delivery.
- For Shares held in electronic form: The shares will be directly transferred to the Demat Account of the IEPF Authority with the help of Depository Participant(s) without any further notice.

The concerned shareholders may note that upon transfer of such shares to

the IEPF Authority, no claim shall lie against the Company in respect of the shares transferred to the IEPF Authority. Upon transfer to the Demai Account of the IEPF Authority, the Shareholders can claim the equity shares along with the dividend(s) from the IEPF Authority by making an online application in the prescribed Form IEPF-5 and sending the physical copy of the requisite documents enumerated in the Form IEPF-5 to the Nodal Officer of the Company.

In case the shareholders have any queries or require any assistance on the subject matter, they may contact the Company's Registrar and Transfer Agents M/s. Link Intime India Private Limited, Unit: ADF Foods Limited, C 101, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai 400 083 Tel.: +91 81081 18484, Email: iepf.shares@linkintime.co.in.

Date: 31st May, 2024

Place: Mumbai

Shalaka Ovalekar

For ADF Foods Limited

Company Secretary Membership No. A15274



NBCC (INDIA) LIMITED

(A Government of India Enterprise) Registered Office: NBCC Bhawan, Lodhi Road New Delhi-110003, (CIN:L74899DL1960GOI003335) Tel: 011-24367314-18, 43591555 (EPABX) Email: co.sectt@nbccindia.com, website: www.nbccindia.in

NOTICE

Transfer of unclaimed dividend and equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF) with respect to FY 2016-17

Notice be and is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (Rules) and amendments made thereto, the Interim dividend declared during the financial year 2016-17 which remained unclaimed for seven years and corresponding shares on which dividends were unclaimed for seven consecutive years has been transferred to the IEPF. The details of such unclaimed dividend and shareholders are uploaded on the website of the Company at https://www.nbccindia.com/webEnglish/IEPFTransfer.

The shareholders whose shares has been transferred to the IEPF Authority can claim from IEPF Authority unclaimed dividend amount and the equity shares so transferred to IEPF by making an application in Form IEPF-5 online and sending the physical copy of the same duly signed (as per registered specimen signature) along with requisite documents enumerated in the said Form IEPF-5 to the Company at its registered office i.e. Company Secretary, NBCC (India) Limited, NBCC Bhawan, Lodhi Road, New Delhi -110003 or to M/s Alankit Assignments Limited, Registrar and Transfer Agents of the Company for verification of your claim. The Shareholders simultaneously with sending the physical copy of IEPF along with requisite documents may also send the same to the Company at investor.agm@nbccindia.com or to RTA at rta@alankit.com. For your information, the procedure and forms are available on the website of the Ministry of Corporate Affairs at www.iepf.gov.in.

Shareholders holding shares in Demat form may contact the respective Depository Participants to update Address/Bank Details/NECS/ECS mandate, if any and Shareholders holding shares in Physical form may update their bank details by submitting hard copy of duly signed Form ISR-1 along with relevant documents mentioned therein to RTA. The said form is available at:

https://www.nbccindia.in/webEnglish/InvestorServiceRequest.

For NBCC (India) Limited

Place: New Delhi Date: May 31, 2024

Deepti Gambhir Company Secretary

Sd/-

PARTAP INDUSTRIES LIMITED Regd. Office: Vill Beopror, G.T. Raod, Near Shambhu Barrier,

Distt. Patiala, Punjab-140417, INDIA. CIN: L15142PB1988PLC008614, Email: partaplisting2017@gmail.com EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024 (INR in Lacs except per share data)

		STANDALONE							
L. 10.	PARTICULARS	For	the Quarter E	For the Ye	ar Ended				
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023			
1	Total Income from operations	8922.46	7007.22	7713.24	28495.77	38809.94	١,		
2	Profit/(loss) before Tax After Exceptional & extraordinary items	486.08	59.45	(1,821.86)	453.69	2,782.63			
3	Total Comprehensive Income for the period	2,955.34	(120.80)	(1,647,77)	2,382.20	2,176.71			
4	Paid-up Equity Share Capital (32,02,350 Equity Shares of INR 10/- each)	32.02	32.02	32.02	32.02	32.02	ľ		
5	Earnings per equity (for Continuing operation) & Discontinued Operation								
	(1) Basic	92.29	(3.77)	(51.46)	74.39	67.97	1		
	(2) Diluted	92.29	(3.77)	(51.46)	74.39	67.97			

	(32,02,350 Equity Shares of INR 10/- each)	32.02	32.02	32.02	32.02	32.02
5	Earnings per equity (for Continuing operation) & Discontinued Operation	20.000	V.DOMOTIA.	to company to	1000000	0.4445.007
	(1) Basic	92.29	(3.77)	(51.46)	74.39	67.97
	(2) Diluted	92.29	(3.77)	(51,46)	74.39	67.97
	7	V.	(1	NR in Lacs	except per s	hare data)
5				CONSOLIDATE	D	
0.	PARTICULARS	For	the Quarter E	nded	For the Yo	ear Ended
		31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
	Total Income from operations	7,959.17	10,126.16	8,846.17	37,984.48	44,207.63
2	Profit/(loss) before Tax After Exceptional & extraordinary items	105.57	/376 371	(2.215.39)	(631.98)	2,091.78
εl	Total Comprehensive Income	100.01	(370.31)	(2,210.00)	(023.20)	2,001.10
1	for the period	2,585.45	(556.62)	(2,008.81)	1,307.15	1,518.36
4	Paid-up Equity Share Capital (32,02,350 Equity Shares of INR 10/- each & 8,00,000 Equity Shares of INR 100/- each)	40.02			40.02	40.02
5	Earnings per equity (for Continuing operation) & Discontinued Operation	wystres	1001009	V-3300/00/	0.0004547	A23 000 D

(2) Diluted

(1) Basic

The above is an extract of the detailed format of Financial Results for the guarter and year ended 31st March 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the website of www. msei.com and on the Company's website at www.partapdenim.com

64.60

64.60

(13.91)

(13.91)

(50.19)

(50.19)

Date: 30.05,2024 Place: Kolhapur

Sudarshan Paul Bansal Chairman & Managing Director

For Partap Industries Limited

32.66

32.66

37.94

MISH DESIGNS LIMITED

CIN: U74999MH2017PLC302175 Reg Off: Gala No. 4, Gulati Industries, Hattibaug Love Lane, Mazgaon, Mumbai, Maharashtra, India, 400010 Website: www.mishindia.com | Email: info@mishindia.com

NOTICE

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting of the Members of the Mish Designs Limited will be held on Friday, June 21, 2024 at 3:00 P.M. at the Registered Office of the Company at Gala No. 4, Gulati Industries, Hattibaug Love Lane, Mazgaon, Mumbai, Maharashtra, India, 400010 to transact the business specified

Item No.	Description of the Resolution
1	To increase the authorised share capital of the company and consequent amendment to memorandum of association of the company
2	To approve issue of equity shares on preferential basis
3	To approve the issue of warrants convertible into equity shares on preferential basis

electronic form to the Email-IDs registered with their Depository Participants (in case of electronic shareholding)/the company's Registrar and share transfer Agent (in case of physical shareholding). For members whose Email IDs are not registered, we request shareholders to update their email ids with the depositories/ RTA as soon as possible. The Notice may also be accessed on the website of the company at www.mishindia.com and website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') www.evotingindia.com. REMOTE E-VOTING:

In compliance with the provision of Section 108 of the Companies Act, 2013

read with the rules made there under and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The Company has offered remote e-voting facility for transacting the business through Central Depository Services (India) Limited ('CDSL') to enable the members to cast their votes electronically. Necessary arrangements have been made by the company with CDSL to facilitate e-voting. The details pursuant to the act are as under: The e-voting period will commence on Monday, June 17, 2024 (9:00 A.M.)

- and ends on Thursday, June 20, 2024 (5:00 P.M.). Thereafter, the e-voting The voting rights of Members shall be in proportion to their share of paid-
- up capital of the Company as on the cut-off date Friday, June 14, 2024. Once a vote is cast by the member, he/she shall not be allowed to change it Any person who becomes a member of the Company after dispatch of Notice
- and holding shares as on cut-off date may write to CDSL on the e-mail ID i.e. helpdesk.evoting@cdslindia.com requesting for the User ID and password. If the member is already registered with CDSL for e-voting, the member can use the existing User ID and Password for casting their vote through Remote e-voting. The detailed procedure pertaining to the User ID and Password is also provided in the Notice of the EOGM. For more information, kindly refer Notice of the meeting available on the

contents, nor for any loss or damage incurred as a company's website and CDSL.

> FOR MISH DESIGNS LIMITED Sd/-

KAUSHAL MAHESH GOENKA Place: Navi Mumbai

Oswal Minerals Limited

Regd. Office: #8/11, Police Station Road, Pallavaram, Chennai-600043 CIN: L30006TN1996PLC035973

E-Mail: info@oswalminerals.com; Website; www.oswalminerals.com

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2024 (₹ in Crores except EPS) Quarter Ended Year Ended Particulars 31.03.2024 31.03.2023 31.03.2024

	Audited	Audited	Audited
Total Income from Operations(Net)	407.02	685.13	1907.28
Net Profit from Ordinary Activities before Tax, Exceptional and / or Extraordinary items	(0.97)	17.72	(54.81)
Net Profit for the period after Tax, Exceptional and / or Extraordinary items	(0.92)	13.24	(54.76)
Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each).	7.55	7,55	7.55
Earnings Per Share (EPS)			
Basic and diluted EPS before Extraordinary items (not annualized)	(1.22)	17.54	(72.53)
Basic and diluted EPS after Extraordinary items (not annualized)	(1.22)	17.54	(72.53)
	Net Profit from Ordinary Activities before Tax, Exceptional and / or Extraordinary items Net Profit for the period after Tax, Exceptional and / or Extraordinary items Paid-up Equity Share Capital (Face value of ₹ 10/- each). Earnings Per Share (EPS) Basic and diluted EPS before Extraordinary items (not annualized) Basic and diluted EPS after Extraordinary items	Total Income from Operations (Net) 407.02 Net Profit from Ordinary Activities before Tax, Exceptional and / or Extraordinary items Net Profit for the period after Tax, Exceptional and / or Extraordinary items Paid-up Equity Share Capital 7.55 (Face value of ₹ 10/- each). Earnings Per Share (EPS) Basic and diluted EPS before Extraordinary items (1.22) (not annualized) Basic and diluted EPS after Extraordinary items (1.22)	Total Income from Operations (Net) 407.02 685.13 Net Profit from Ordinary Activities before Tax, (0.97) 17.72 Exceptional and / or Extraordinary items Net Profit for the period after Tax, Exceptional and / or Extraordinary items Paid-up Equity Share Capital 7.55 7.55 (Face value of ₹ 10/- each). Earnings Per Share (EPS) Basic and diluted EPS before Extraordinary items (1.22) 17.54 (not annualized)

reviewed by the Audit Committee at its meeting held on 30th May, 2024. The above Financial results for the year ended 31st March, 2024 have been audited by the Statutory Auditors. An unmodified report has been issued by them thereon. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure requirements)

The above Audited Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2024 have been

Regulations, 2015. The full format of the results are available on the Stock Exchange website (www.msei.in/index.aspx) and on the Company's website (www.oswalminerals.com)

FOR AND ON BEHALF OF BOARD

SRIPAL KUMAR MOHANLAL

YEAR ENDED

MANAGING DIRECTOR DIN: 01000236

QUARTER ENDED

SYMBIOX INVESTMENT & TRADING CO. LTD CIN:L65993WB1979PLC032012

Place: Bangalore

Place: Kolkata

Date: 30th May, 2024

Regd. Off.: 221, RABINDRA SARANI, 3RD FLOOR, ROOM NO-1, KOLKATA-700007 Email ID. symvioxinvestment100@gmail.com; www. symbioxinvestment.com; Contact No. 033-3251-5833

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024** Rupees in Lakhs

SL	IAIIIOOLAIIO	31-Mar-24	31-Mar-23	31-Mar-24	31-Mar-23
No.		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Revenue				
ı	Total Income	114.84	(13.04)	412.79	399.88
2	Expenses				
ı	Total expenses	121.94	56.55	388.04	378.33
3	Profit before Exceptional Items and Tax (1 - 2)	(7.10)	(69.59)	24.75	21.55
4	Exceptional Items	-	- 1	-	-
5	Profit Before Tax (3 - 4)	(7.10)	(69.59)	24.75	21.55
6	Tax Expense	4.35	18.06	3.93	5.64
7	Profit for the year (5-6)	(2.75)	(87.65)	20.82	15.91
8	Other Comprehensive Income (net of tax)				
9	Total Comprehensive Income for the year	(2.75)	(87.65)	20.82	15.91
10	Paid-up equity share capital				
ı	(Face Value of the Share Rs.10/- each)	3,12,87,330	3,12,87,330	3,12,87,330	3,12,87,330
11	Earnings per share (of Rs. 10/- each):				
ı	(a) Basic	(0.009)	(0.280)	0.670	0.051
	(b) Diluted	(0.009)	(0.280)	0.670	0.051

The above is an extract of the detailed format of Quarter and year ended 31st March, 2024, Financial Results filed with the Stock Exchange (website. www.bseindia.com) under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. For Symbiox Investment & Trading Company Limited

SAMIT RAY **Managing Director** DIN No. 08406285

Date: 30/05/2024

IRIS Business Services Limited Registered Office: T-231, Tower 2, 3rd Floor, IRIS Registered Office: 1-231, 10wer 2, 3rd Floor, International Infotech Park, Vashi - 400 703, Maharashtra, India.

Tel: +91 22 67231000, Email: cs@irisbusiness.com, Website: www.irisbusiness.com, Fax: +91 22 2781 4434 CIN: L72900MH2000PLC128943 NOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING TO BE

HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VIDEO MEANS AND INFORMATION ON E-FACILITY IOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting EGM' or 'Meeting') of the Members of IRIS Business Services Limited the 'Company') will be held on Friday, June 21, 2024, at 11:00 a.m. .S.T.) through Video Conference (VC') / Other Audio-Visual Means

ompany at on the websites of the Stock Exchange(s) viz. BSE Limited t www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited t www.nseindia.com. A copy of the same is also available on the rebsite of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com. In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014, as amended, Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meeting ('SS-2') issued by the Institute of Company

Secretaries of India, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the EGM and e-voting during the EGM in respect of the businesses to be transacted at the EGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating the voting through electronic means. The detailed instructions for remote e-voting are given in the Notice of the EGM. The details pursuant to provisions of the Act and the Rules framed

thereunder are given below: a. All business items as set out in the Notice of EGM may be

- transacted by electronic means. Date and time of commencement of remote e-Voting facility
- Tuesday, June 18, 2024 at 09:00 A.M. (IST) Date and time of end of remote e-voting facility - Thursday,
- June 20, 2024 at 05:00 P.M. (IST) d. Members may note that:
- Thursday, June 20, 2024 at 05:00 P.M. (IST) and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently; Members will not be allowed to vote electronically beyond
- the said date and time: (iii) The voting rights of the Members shall be in proportion to

The remote e-voting module shall be disabled by NSDL on

- their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, June 14, 2024 ('Cut-off Date'). (iv) The facility of remote e-voting system shall also be made available during the meeting and the Members attending the
- Meeting who have not already cast their vote by remote e-voting before the EGM shall be able to exercise their right during the Meeting: (v) A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the Cut-off Date only shall be entitled to
- avail the facility of remote e-Voting before/during the EGM. (vi) Members who have cast their vote by remote e-Voting, prior to the Meeting may also attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again. Any person who acquires shares of the Company and becomes a
- Member of the Company after sending Notice and holding shares as of Cut-off Date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.com. However, if he/she is already registered with NSDL/CDSL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting The detailed instructions for joining the EGM through VC/OAVM
- and casting the vote through remote e-voting/e-voting at the EGM is provided in the Notice of EGM. Members are requested to carefully go through the same. Members who need assistance before or during the EGM regarding e-voting facility and/or VC/OAVM facility, can send a request at evoting@nsdl.com Name: Ms. Pallavi Mhatre Designation: Senior Manager

Address: National Securities Depository Limited, Trade World,

'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013. Phone No.: 022 - 4886 7000 / 022 - 2499 7000

or Mr. Santoshkumar Sharma, Company Secretary and Compliance Officer of the Company or via email on

cs@irisbusiness.com or at the Registered office address of the Company at T-231, Tower 2, 3rd Floor, International Infotech Park, Vashi Station, Vashi - 400703, The Board of Directors have appointed Mr. Rishit D. Shah (Mem. No.

FCS 9522; C.O.P. No. 26870), of M/s. Rishit Shah & Co., Practicing Company Secretaries, as the Scrutinizer for conducting voting process in fair and transparent manner. Members are requested to register/update their e-mail addresses with

their DPs in case shares held in dematerialised form and to Company/ RTA in case shares held in physical form for receiving all the communications by e-mail from the Company in future.

> By Order of Board of Directors For IRIS Business Services Limited

Santoshkumar Sharma

Membership No. ACS 35139

Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai DIN: 02446587 Date: 30/05/2024

Date: May 29, 2024

(CHAIRMAN & MANAGING DIRECTOR)

financialexp.epapr.in

शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा सेंसेक्स ६०० अन् निफ्टी २१६ अंकांनी कोसळले

नवी दिल्ली, दि. ३० (वृत्तसंस्था) : गेल्या पाच दिवसांपासून शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरुच आहे. BSE सेन्सेक्स ६१७.३० अंकांच्या किंवा ०.८३टक्क्यांच्या घसरणीसह ७३,८८५ च्या पातळीवर बंद झाला, तर NSE चा निफ्टी २१६ अंकांच्या किंवा ०.९५ टक्क्यांच्या घसरणीसह २२,४८८ वर बंद झाला. आजच्या व्यवहारात बँक आणि मीडिया शेअर्स व्यतिरिक्त इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले.

घसरणीमुळे बीएसईचे बाजार भांडवल ४११.२१ लाख कोटी रुपयांवर आले. विशेष म्हणजे, या आठवड्यातच याने ४२१ लाख कोटींचा आकडा गाठला होता. म्हणजेच, अवघ्या एका आठवड्याच्या आतच त्यात १० लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. आज बीएसईवर ३९१७ शेअर्सचे व्यवहार झाले. त्यापैकी १२१३शेअर्स वाढीसह बंद झाले. तर २५९७ शेअर्स घसरणीसह बंद झाले.

बीएसई सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ७ शेअर वाढले, तर २३शेअर घटले. ICICI बँकेच्या शेअरमध्ये सर्वाधिक १.१४ टक्क्यांची वाढ झाली, त्यापाठोपाठ ॲक्सिस बँकेचा शेअर १ टक्क्यांनी वाढला. यानंतर एचडीएफसी बँक, एसबीआय, एल अँड टी, कोटक महिंद्रा बँक आणि भारती एअरटेलच्या शेअर्सचे हिरव्या रंगात बंद झाले. तर, टाटा स्टील सर्वाधिक ५.७४ टक्क्यांनी आणि टायटन ३.१७ टक्क्यांनी घसरला. यापाठोपाठ टेक महिंद्रा ३.१५ टक्क्यांनी आणि विप्रो ३.०९ टक्क्यांनी घसरुन बंद झाले. बजाज फिनसर्व्हदेखील २.९१ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले.

ट्रेडिंग बंद होण्याच्या वेळी निफ्टीचे ५० पैकी फक्त १० शेअर्स वाढले, तर ४० शेअर्स घसरले. यातही आयसीआयसी बँकेचा सर्वाधिक फायदा झाला तर टाटा स्टीलला सर्वाधिक नकसान झाले.

मायक्रोज इंडिया लिमिटेड

इमेल आयडी : microse@rediffmail.com सीआयएन क्र. : L32201MH1988PLC152404 दूर. क्र. ०२२-२२८२४९८१ वेबसाइट : http://www.microseindia.com/

लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		तिमाही अर्गर	वर्ष अस्वर		
विवरण	38.03.2028	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0.23	(२१.७०)	-	(१५.४७)	१९.५६
कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा	(८.०२)	(२६.०६)	(८.०५)	(३८.२०)	(३.९६)
कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा	(८.०२)	(२६.०६)	(८.०५)	(३८.२०)	(३.९६)
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(८.०२)	(२६.०६)	(८.०५)	(३८.२०)	(३.९६)
इकिटी शेअर भांडवल	२१६.४१	२१६.४१	२१६.४१	२१६.४१	२१६.४१
राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये लेखापरीक्षित निर्देशित मल्यांकन राखीव वगळता)					
पति शेअर उत्पन्न (रू. १०/-प्रत्येकी)		_	_	_	
ए, मूळ	-	-	-	-	-
बी. सौम्य	-	-	-	-	_

क्षेरकारिता तिमाही लेखापरीक्षित वित्तीय अहवाल विस्तृत पारूपांचे सारांश आहे. दि. ३१ मार्च, २०२४ अखोरकारिता तिमाही/ वर्ष अखोरकारिता स्थायी लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेज वेबसाइट बीएसई <u><www.bscindia.com></u> वर व कंपनीची वेबसाइट अर्थात <u><www.microseindia</u> com वर उपलब्ध आहे

मंचालक डीआयएन

(रु. लाखात)

सुदाल इंडस्टिज लिमिटेड सीआयएन : L21541MH1979PLC021541

नोदणीकृत कार्यालय : ए-५, एमआयडीसी, आंबाड इंडस्ट्रियल क्षेत्र, नाशिक - ४२२ ०१० कॉपोरेट कार्यालय : २६ए, निरमन भवन, २२७ निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेर लेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कः

विवरण		तिमाही अरुवेर			वर्ष अखोर		
	३१ मार्च, २०२४	३१ डिसेंबर, २०२३	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०२३		
	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
कार्यचलनामधून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३,४८८.७१	३,३२५.७१	४,०४४.४३	१४,४१९.४९	१६,१७०.७२		
अतिविशेष बाबी व असामान्य बाबी व कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	१७८.३०	(१७.७८)	(१,१२४.१९)	(३५९.४०)	(३,०८९.६६)		
अतिविशेष बाबी व असामान्य बाबी व कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	१७८.३०	(१७.७८)	(१,१२४.१९)	१२,१८१.५७	(३,३३७.८२)		
अतिविशेष बाबी व असामान्य बाबी व कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा/(तोटा)	११४.३९	(१७.७८)	(१,१२४.१९)	१२,११७.६६	(३,३३७.८२)		
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	११५.३८	(१७.७८)	(१,११३.८८)	१२,११८.६६	(३,३२७.५१)		
इकिटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १० प्रत्येकी)	८७.३६.७८	১৩.३६১	७३६.७८	८३६.७८	७३६.७८		
गत लेखापरीक्षित ताळेबंदानुसार अन्य इकिटी आरक्षण राखीच वगळता				१०८८.९५	(११,०२९.७०)		
चालू कार्यचलनाकरिता उत्पन्न प्रति शेअर रु. १० प्रत्येकीकरिता							
सौम्य व मूळ	१.३७	(0.28)	(१५.२६)	१५२.०१	(४५.३०)		

कंपनीने सन्मा. एनसीएलटी, मुंबई यांच्याद्वारे मंजूर त्यांचे आदेश दि. १० ऑगस्ट, २०२३ रोजी अंतर्गत कंपनीच्या पीपॅकेज दिवाळखोर ठराव आराखाडा (पीआयआरपी) व गत अंतिम काही वर्ष दरम्यान उद्धवलेले तोटे अनुभवले आहेत. सदर आदेश अंतर्गत एकण कर्ज रू. १२५४०.९७ लाख असन उर्वरित दि. ३० सप्टेबर, २०२३ अछोर गत तिमाही व नऊ महिने अछोर दि. ३१ डिसेबर, २०२३ करिता अछोरकरिता असेल. सदर कारणे दाखवा सूचना विभागानंतर स्विकृत केलेल्या पुढील संपर्कावर उत्तर नसून त्यांचे उत्तर योग्य नाही आहे. अपदानित लेडरकरिता रु. १२४३.३९ लाख (सदर एनसीएलटी आदेशामध्ये निर्देशित) अनुसार सन्मा. राष्ट्रीय कंपनी विधी अपील न्यायाधिकरण (एनसीएलएटी)

यांच्या समक्ष मंजूर सदर ठरावांवर दिल्ली द्वारे आदेश. कंपनी दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा कोड, २०१६ अंतर्गत विहित अनुपालन आहे. वरील हे सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजसह दाखाल तिमाही वित्तीय अहवालाच

विस्तृत पारूपांचा सारांश आहे. तिमाही वित्तीय अहवालाचा संपूर्ण पारूप स्टॉक एक्सचेज वेबसाइट <u><www.bseindia.com></u> व कंपनीची वेबसाइट <www.sudal.co.in> वर उपलब्ध आहे

सुदाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता एम. व्ही. अज्ञार

ठिकाण : मंबई दि. ३० मे. २०२४

संपूर्ण वेळ संचालक डीआयएन : ०६९२९०२४

(रु. लाखात)

Regd. Office: 1705, 17th Floor, Lodha Supremus, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013 Tel No.: 022 - 62406240 | Fax: 022 - 62406241 | Email id: icl@indianivesh.in | Website: www.icl.in.net CIN: L99500MH1931PLC001493

STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL **RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024**

						[₹ in Lakhs	except EPS]
		CC	CONSOLIDATED				
Sr. No.	Particulars	Quarter Ended 31st March, 2024 Audited	Year Ended 31st March, 2024 Audited	Year Ended 31st March, 2023 Audited	Quarter Ended 31st March, 2024 Audited	Year Ended 31st March, 2024 Audited	Year Ended 31st March, 2023 Audited
1	Total income from operations	46.18	186.96	147.47	106.62	830.96	317.00
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items#)	-299.71	-176.90	138.83	-266.40	240.04	-330.60
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-299.71	-176.90	138.83	-266.40	240.04	-330.60
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-306.19	-203.40	115.60	-227.83	253.06	-291.81
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-306.19	-203.40	115.60	-227.58	259.05	-295.63
6	Equity Share Capital	377.50	377.50	377.50	377.50	377.50	377.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	NA	-4934.77	-4731.37	NA	-3791.84	-4050.89
8	Earnings Per Share (of ₹1 /- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic	-0.81	-0.54	0.31	-0.60	0.67	-0.77
	2. Diluted	-0.81	-0.54	0.31	-0.60	0.67	-0.77

Standalone Notes

- I The above results of the Company for the quarter and year ended on 31st March 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 29th May 2024.
- 2 During previous year, the one of the major wholly owned subsidiary company viz. IndiaNivesh Shares and Securities Private Limited (INSSPL) - has restarted its trading terminals on NSE Cash Segment w.e.f. April 18, 2022 Vide SAT passed ar order dated March 7, 2022 granting a stay on the impugned order of the NSE's Member & Core Settlement Guarantee Fund Committee (MCSGFC). However approval of Bombay Stock Exchange is still pending. Consolidated networth of the Company is eroded. Directors/Management of the Company will induct the funds as and when required to meet its various cost and losses and the company will able to meet its obligation in future course of business.
- The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down i Indian Accounting Standard and Section 133 of the Companies Act. 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,
- The segment reporting of the Company has been prepared in accordance with Ind AS 108 on "Operating Segment"
- Pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing and Other Discloser Requirement) Regulation 2015 (as amended), the standalone results of the Company are available on the website of the Company www.indianivesh.in & on the website of BSE www.bseindia.com Corresponding figures of the previous periods / year have been regrouped or rearranged, wherever considered necessary

Segment" (Refer - Annexure 1)

Date : 30th May, 2024

- 1 The above results of the Group for the quarter and year ended 31st March 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 29th May 2024.
- 2 The above consolidated results represent results of IndiaNivesh Limited, its subsidiaries have been prepared in accordance with Ind AS 110 - "Consolidated Financial Statement".
- The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard and Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,
- During Previous Year, the one of the major wholly owned subsidiary company viz. IndiaNivesh Shares and Securities Private Limited (INSSPL) - has restarted its trading terminals on NSE Cash Segment w.e.f. April 18, 2022 Vide SAT passed an order dated March 7, 2022 granting a stay on the impugned order of the NSE's Member & Core Settlement Guarantee Fund Committee (MCSGFC). However approval of Bombay Stock Exchange is still pending. Consolidated networth of the
- Company is eroded. Directors/Management of the Company will induct the funds as and when required to meet its various cost and losses and the company will able to meet its obligation in future course of business. The segment reporting of the Group and its subsidiaries has been prepared in accordance with Ind AS - 108 on "Operating
- Pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing and Other Discloser Requirement) Regulation 2015, the consolidated results of the Group are available on the website of the Group www.indianivesh.in & on the website of BSE www.bseindia.com.
- Corresponding figures of the previous periods / year have been regrouped or rearranged, wherever considered necessary

Dinesh Nuwal DIN. 00500191

नोदणीकृत कार्यालय : ४२१, मेकर चेंबर ५, निरमन पॉईंट, मुंबई, महाराष्ट्र भारत ४०० ०२१.

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही/वर्ष अखेरकरिता

		तिमाही अखोर	वर्ष अखेर		
विवरण	३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२४	३१.०३.२०२३
	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	0.73	(२१.७०)	-	(१५.४७)	१९.५६
कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा	(८.०२)	(२६.०६)	(८.०५)	(३८.२०)	(३.९६)
कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा	(८.०२)	(२६.०६)	(८.०५)	(३८.२०)	(३.९६)
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(८.०२)	(२६.०६)	(८.०५)	(३८.२०)	(३.९६)
इक्रिटी शेअर भांडवल	२१६.४१	२१६.४१	२१६.४१	२१६.४१	२१६.४१
राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये लेखापरीक्षित निर्देशित					
मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-	-	-
पति शेअर उत्पन्न (रू. १०/-प्रत्येकी)					
ए. मूळ	-	-	-	-	_
बी. सौम्य	-	-	-	-	-
टिप:					
१. वरील सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनिय	ामन २०१५ च्या विनि	वियमन ३३ अंतर्गत र	टॉक एक्सचेजेससा	ह दाखाल दि. ३१	मार्च, २०२४ रोजी

श्याम सुंदर अगरवाल

MISH MISH DESIGNS LIMITED CIN: U74999MH2017PLC302175

Reg Off: Gala No. 4, Gulati Industries, Hattibaug Love Lane,

Mazgaon, Mumbai, Maharashtra, India, 400010 Website: www.mishindia.com | Email: info@mishindia.com

NOTICE

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting of the Members of the Mish Designs Limited will be held on Friday, June 21, 2024 at 3:00 P.M. at the Registered Office of the Company at Gala No. 4, Gulati Industries, Hattibaug Love Lane, Mazgaon, Mumbai, Maharashtra, India, 400010 to transact the business specified

	Item No.	Description of the Resolution									
	1	To increase the authorised share capital of the company and consequent amendment to memorandum of association of the company									
	2	To approve issue of equity shares on preferential basis									
	3	To approve the issue of warrants convertible into equity shares on preferential basis									
П	The Notice of EOCM along with Evalenatory Statement is cent to Members in										

electronic form to the Email-IDs registered with their Depository Participants (in case of electronic shareholding)/the company's Registrar and share transfer Agent (in case of physical shareholding). For members whose Email IDs are not registered, we request shareholders to update their email ids with the depositories/ RTA as soon as possible. The Notice may also be accessed on the website of the company at www.mishindia.com and website of Central Depository Services (India) Limited ('CDSL') www.evotingindia.com. REMOTE F-VOTING:

In compliance with the provision of Section 108 of the Companies Act. 2013

Item

read with the rules made there under and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, The Company has offered remote e-voting facility for transacting the business through Central Depository Services (India) Limited ('CDSL') to enable the members to cast their votes electronically. Necessary arrangements have been made by the company with CDSL to facilitate e-voting. The details pursuant to the act are as under: The e-voting period will commence on Monday, June 17, 2024 (9:00 A.M.

- and ends on Thursday, June 20, 2024 (5:00 P.M.). Thereafter, the e-voting module will be disabled The voting rights of Members shall be in proportion to their share of paid-
- up capital of the Company as on the cut-off date Friday, June 14, 2024. Once a vote is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently. Any person who becomes a member of the Company after dispatch of Notice
- and holding shares as on cut-off date may write to CDSL on the e-mail ID i.e. helpdesk.evoting@cdslindia.com requesting for the User ID and password. If the member is already registered with CDSL for e-voting, the member can use the existing User ID and Password for casting their vote through Remote e-voting. The detailed procedure pertaining to the User ID and Password is also provided in the Notice of the EOGM. For more information, kindly refer Notice of the meeting available on the

company's website and CDSL FOR MISH DESIGNS LIMITED

KAUSHAL MAHESH GOENKA

Date: May 29, 2024 Place: Mumbai

(CHAIRMAN & MANAGING DIRECTOR) DIN: 02446587



पश्चिम, मुंबई ४०० ०२८. दूर. क्र. ०२२-२४२२७५११ फॅक्स क्र. ०२२-२२६६४६४७ इमेल : bom132@mahabank.co.in **मुख्य कार्यालय :** लोकमंगल १५०१, शिवाजीनगर, पुणे ४⁷९ ००५ महाराष्ट्र

विदाउट प्रीज्यडिस

नोदणीकृत ए.डी मार्फत अनुच्छेद १३(२) अंतर्गत मागणी सूचना

- **१. मे. पुनम कलक्शन, प्रोप्रा. बिपीन भोगीलाल खांदोल, ए.** दकान क्र. ९, नरेंद्र इस्टेट, कामगार स्टेडिअम समोर सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम, मुंबई ४०० ०२८, बी. श्री. बिपीन भोगीलाल खांडोल, फ्लंट क्र. २१, ४ था मजला, ए विं, इंदर टॉवर, अनेक्स ए व बी को-ऑप. हा. सो. लि.. गोखले रोड. दादर पश्चिम, मंबई ४०० ०२८
- २. श्रीम. सरोज बिपीन खांदोल, फ्लॅट क्र. २१, ४ था मजला, ए विं, इंदर टॉवर, अनेक्स ए व बी को-ऑप. हा. सो. लि., गोखले रोड, दादर पश्चिम, मुंबई ४०० ०२८. महोदय/महोदया

विषय : सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत सूचन

१. तुम्हाला विनंती आहे की, खालील पत सुविधा तुमच्या विनंतीवर मंजूर केली होती. तुम्ही क्र. २ यांनी हमीदार म्हणून क्र. १ कडून पत सुविधा बीएस रोड शाखा कडून उपलब्ध केली होती. २. पत सुविधांचा तपशील, पतिभूती पभारित बँकेच्या नावे व सध्याची थकबाकी खालीलपमाणे

		3	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	77
ı	8	7	3	8
l	٤.	१. रोख पत २००७९५०५२१८	फ्लॅट क्र. २१, ४ था मजला,	३०.०४.२०२४
L		२. जीईसीएल ६०३५७९६२७४८	ए विंग, इंदर टॉवर, अनेक्स	
П		३. एसटीएल ६०४०२०७७६४०	ए व बी को-ऑप. हा. सो.	
L			लि., माहिम क्षेत्र, गोखले रोड	
L			दक्षिण, दादर मुंबई ४०० ०२८.	
П				

ı	लेंड्जर बॅलन्स (०६.०५.२०२४)	दि. ०६.०५.२०२४ पर्यंत	एकूण थकबाकी दि.			
ı	अनुसार)	अलागू व्याज	०६.०५.२०२४			
l	ξ	G	۷			
l	रु. १,१२,१३,३२६/ -	रु. ४,६१,९१७/ -	रु. १,१६,७५,२४३/ <i>-</i>			
३. तुम्ही तुमच्या पूर्ण दायित्वाचे पदान करण्यात कसूर केली असल्याने, आम्ही तुमची						
ı	i u unfanta anima an					

मालमत्ता अकार्यरत मालमत्ता म्हणून वर्गीकृत केली आहे.

1	ए.	पत सुविधा करण्याकरिता विनंती पत्र				
1	बी.	डिमांड प्रॉमिसरी नोट				
1	सी.	रोख पत सुविधााकरिता करार				
1	डी.	हमी करार				
1	एफ.	वरील निर्देशित मालमत्तेकरिता गहाण दस्तावेज.				
1	४. अ					

- पुन:पदानासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी विहित अटी अनुसार बँकेने एनपीए तारीख ३०.०४.२०२४ अनुसार अकार्यरत मालमत्ता म्हणून घोषित केले आहे. आमच्या वारंवार मागणी सूचनांनंतरही व मौखिक मागण्यांनंतरही तुम्ही आजतागायत सदर रक्कम पदान केली नाही. तुम्ही याद्वारे वरील निर्देशित पत सुविधांच्या स्वरूपात थिकत रक्कमेचे पदान करावे व सीक्युरिटायझेशन
- ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) अंतर्गत पाप्त अधिकारान्वये वरील निर्देशित बँकेस पलंबित पक्रिया करून बँकेच्या हक्कांना वरील अनुसार बँक याद्वारे रक्कम रु. १,१६,७५,२४३/- अधिक व्याज दि. ०६.०५.२०२४ अनुसार व व प्रभार पासून कर्ज सुविधांच्या संबंधात वरीलनोदीत कारणांसाठी आम्ही तुम्हाला सदर सूचनेच्या पाप्तीपासून ६० दिवसांच्या आत आमच्याकडे तुमचे पूर्ण दायित्वाचे पदान करण्याचे निर्देश देतो आहोत, अन्यथा बँकेच्या अनुच्छेद १३ च्या उप अनुच्छेद (४) अंतर्गत पाप्त अधिकरान्वये ॲक्टच्या अंतर्गत पतिभूत/ पतिभूती मालमत्तेच्या संबंधात सदर ॲक्ट अंतर्गत तुम्ही अन्य पभार, मूल्य व खर्च पासंगिक खर्च यांच्यासह पदान करावे

ॲक्ट अंतर्गत उपलब्ध तपशील जसे की सर्व मूल्य, पभार व खर्च त्यावरील पभार यांची कृपया ॲक्टच्या अंतर्गत पाप्त तपशील खालीलपमाणे

- कर्जदारांच्या पतिभूत मालमत्तांचा ताबा घेणे, यामध्ये पतिभूत मालमत्तेच्या वसुलीसाठी भाडेपट्टा,
- अभिहस्तांकन वा विक्रीद्वारे हस्तांतरणाचा हक अंतर्भूत, बी. कर्जदाराच्या पतिभूत मालमत्तेच्या व्यवस्थापनाचा ताबा घेणे, यामध्ये यामध्ये पतिभूत
- मालमत्तेच्या वसुलीसाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन वा विक्रीद्वारे हस्तांतरण करून पतिभूत मालमत्तेची वसुली करणे. सी. पतिभूत मालमत्तेचे कोणत्याही पकारचे हस्तांतरण हे हस्तांतरितांमध्ये निहित असेल तर आम्ही
- यांच्याद्वारे पतिभूत मालमत्तेशी संबंधित सर्व हक्क हे तुमच्याद्वारे केलेले हस्तांतरण असे असेल
- डी. कोणाही व्यक्तीस ज्यांनी पतिभूत मालमत्तेचे कोणतेही लेखी स्वरूपातील सूचना कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास पतिभूत मालमत्ता तुमच्याकडून व कोणतेही पदान तुमच्याद्वारे थकबाकी असल्यास व आमच्याकडे पदान तर त्यांनी सदर पतिभूत ऋणकरिता पदानांचे योग्य ते पदान
- १. कृपया कायद्याच्या अनुच्छेद १३(१३) अंतर्गत सदर सूचनेच्या स्विकृती नंतर तुम्ही पूर्व सूचना
- २. कायद्याचे अनुच्छेद (१३) च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये पतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

प्राधिकृत अधिकारी व सहा. महाव्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र करिता, बीएस रोड शाखा, मुंबई



बी एस रोड शाखा: ब्राह्मण सेवा मंडळ, बी. एस. रोड, दादर

पश्चिम, मुंबई ४०० ०२८. दूर. क्र. ०२२-२४२२७५११ फॅक्स क्र. ०२२-२२६६४६४७

ईमेल: bom132@mahabank.co.in इम्लः : DUITTOZ@IIIIAIDBIIK.CO.III **मुख्य कार्यालय :** लोकमंगल १५०१, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५ महाराष्ट्र दि. ०६.०५.२०२४

विदाउट प्रीज्युडिस

नोदणीकृत ए.डी मार्फत अनुच्छेद १३(२) अंतर्गत मागणी सूचना

१. मे. डी. एस. क्लोथींग कं. प्रोप्रा. दिपेश रिसकलाल शेठ, ए. ३१, आशिष इंडस्ट्रीयल इस्टेट, गोखले रोड साउथ, दादर पश्चिम, मुंबई ४०० ०२५. **बी. श्री. दिपेश रसिकलाल शेठ,** ४०४, लक्ष्मी नारायण सीएचएस, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई

२. श्री. शैलेश रसिकलाल शेठ, फ्लंट क्र. ६०९, शिव सिद्धी सीएचएस, परेल एसटी डेपो, दादर पश्चिम, मुंबई ४०० ०२८.

महोदय/महोदया. विषय : सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत सूचना १. तुम्हाला विनंती आहे की, खालील पत सुविधा तुमच्या विनंतीवर मंजूर केली होती. तुम्ही क्र.

२ यांनी हमीदार म्हणून क्र. १ कडून पत सुविधा बीएस रोड शाखा कडून उपलब्ध केली होती. २. पत सुविधांचा तपशील, पतिभूती पभारित बँकेच्या नावे व सध्याची थकबाकी खालीलपमाणे अनु. क्र. पत सुविधांचे स्वरूप व रक्कम प्रतिभूती

?	?	ş	8	
٤.	१. रोख पत ६०१३५५५२९०६	इंडस्ट्रीयल युनिट क्र.	३०.०४.२०२४	
	२. जीईसीएल ६०३५७३८४९६९	डी२बी-२०१, २ रा मजला,		
	३. एसटीएल ६०४६५५१२२१९	बी विंग, इंडस्ट्रीयल इस्टेट क्र.		
		डी२, अस्मीता तेक्सपा, गाव		
		कोण, तालूका भिवंडी, जिल्हा		
		ठाणे ४२१ ३०४.		

दि. ०६.०५.२०२४ पर्यंत **হ. ६७,७२,७७६/-**रु. ९३,०४३/ ३. तुम्ही तुमच्या पूर्ण दायित्वाचे पदान करण्यात कसूर केली असल्याने, आम्ही तुमची देणी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जारी मार्गदर्शक तत्त्वांअंतर्गत बँक/निर्देशन यांच्या मार्गदर्शक तत्त्वांसह तुमची

मालमत्ता अकार्यरत मालमत्ता म्हणून वर्गीकृत केली आहे. पत सुविधा करण्याकरिता विनंती पत्र डिमांड प्रॉमिसरी नोट रोख पत सुविधााकरिता करा

एफ. वरील निर्देशित मालमत्तेकरिता गहाण दस्तावेज. ४. आम्ही तुम्हाला असेही सूचित केले की, आमच्याकडे देय असलेल्या संपूर्ण रकमेच्या पुन:पदानासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी विहित अटी अनुसार बँकेने एनपीए

मागणी सचनांनंतरही व मौखिक मागण्यांनंतरही तम्ही आजतागायत सदर रक्कम पदान केली नाही. . तुम्ही याद्वारे वरील निर्देशित पत सुविधांच्या स्वरूपात थिकत रक्कमेचे पदान करावे व सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) अंतर्गत पाप्त अधिकारान्वये वरील निर्देशित बँकेस पलंबित पक्रिया करून बँकेच्या हक्कांना वरील अनुसार बँक याद्वारे रक्कम रु. ६८,६५,८१९/- अधिक व्याज दि. ०६.०५.२०२४ अनुसार व व प्रभार पासून कर्ज सुविधांच्या संबंधात वरीलनोदीत कारणांसाठी आम्ही तुम्हाला सदर सूचनेच्या पाप्तीपासून ६० दिवसांच्या आत आमच्याकडे तुमचे पूर्ण दायित्वाचे पदान करण्याचे निर्देश देतो आहोत, अन्यथा बँकेच्या अनुच्छेद १३ च्या उप अनुच्छेद (४) अंतर्गत पाप्त अधिकरान्वये ॲक्टच्या अंतर्गत पतिभूत/ पतिभूती मालमत्तेच्या संबंधात सदर ॲक्ट अंतर्गत तुम्ही अन्य पभार, मूल्य व खर्च पासंगिक खर्च यांच्यासह पदान करावे

ॲक्ट अंतर्गत उपलब्ध तपशील जसे की सर्व मूल्य, पभार व खर्च त्यावरील पभार यांची कृपया

- भाडेपट्टा, अभिहस्तांकन वा विक्रीदारे हस्तांतरणाचा हक अंतर्भत, बी. कर्जदाराच्या पतिभूत मालमत्तेच्या व्यवस्थापनाचा ताबा घेणे, यामध्ये यामध्ये पतिभूत मालमत्तेच्या वसुलीसाठी भाडेपट्टा, अभिहस्तांकन वा विक्रीद्वारे हस्तांतरण करून पतिभूत
- यांच्याद्वारे पतिभूत मालमत्तेशी संबंधित सर्व हक्क हे तुमच्याद्वारे केलेले हस्तांतरण असे असेल. डी. कोणाही व्यक्तीस ज्यांनी पतिभूत मालमत्तेचे कोणतेही लेखी स्वरूपातील सूचना कोणत्याही वेळी आवश्यक असल्यास पतिभूत मालमत्ता तुमच्याकडून व कोणतेही पदान तुमच्याद्वारे
- थकबाकी असल्यास व आमच्याकडे पदान तर त्यांनी सदर पतिभृत ऋणकरिता पदानांचे योग्य ते पदान करावे. . कृपया कायद्याच्या अनुच्छेद १३(१३) अंतर्गत सदर सूचनेच्या स्विकृती नंतर तुम्ही पूर्व सूचना
- देऊन पतिभृतीसह पाप्त करावे २. कायद्याचे अनुच्छेद (१३) च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदीअंतर्गत उपलब्ध पतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र करिता, बीएस रोड शाखा, मुंबई



भाईंदर पश्चिम शाखा : दुकान क्र. ५/६/७, बालदा भवन, ६० फूट ९० फूट रोड जंक्शन, पोरवाल हाय स्कूल जवळ, भाईंदर पश्चिम, ठाणे ४०१ १०१.

सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेट सीक्यरिटी इंटरेस्ट

ॲक्ट,२००२ च्या अनुच्छेद १३ (२) अंतर्गत सूचना R. 0X.04.202X

राधेश्याम मंगल सिंह (कर्जदार व गहाणवटदार),

मीरा राधेश्याम प्रसाद (सह-कर्जदार व गहाणवटदार) पत्ता : फ्लंट क्र. ३०५, बिल्डींग क्र. ०१, पारसनाथा नगरी फेज ४, उमरोली गाव, बेईसर पूर्व, तालूका

पालघर, जिल्हा ठाणे ४०१ ४०४.

महोदय विषय : तमचे गृह कर्ज खाते ५०४१३२६६२८९ इंडियन बँक सह

तुम्ही १ले व २रे वैयक्तिक आहात. १ले तुम्ही गहाणवटदार **इंडियन बँक (ई–अलाहाबाद बँक) भाईंदर पश्चिम**

शाखा असून तुम्ही पहिले यांच्याद्वारे कर्ज खाते प्रतिभूती उपलब्ध केली होती. तुमच्या विनंतीवर बँकिंग व्यवसाय खालील संविधा तुमच्याद्वारे मंजुर केली आहे व तुमच्याद्वारे प्राप्त केली आहे

सुविधांचे स्वरूप १. सर्व बँक आशियाना हाउसिंग लोन रु. १०,१०,२५०/-

१. गृह कर्ज <mark>ऑल बॅक</mark> १. ऑकनोलेडुजर्मेट पत्र दि. १७.१०.२०१७ २. डीपीएन दि. १७.१०.२०१७ ३. परिशिष्ट आशियाना स्कीम ७ दि. १७.१०.२०१७ ४. परिशिष्ट ५ दि. १७.१०.२०१७ ५. परिशिष्ट १९ दि. १७.१०.२०१७

सदर कर्जाचे पुन:प्रदान गहाण प्रभारित अंमलात वसई पूर्व येथे आणून केली आहे. फ्लॅट क्र. ३०५, बिल्डींग क्र. ०१, पारसनाथा नगरी फेज ४, उमरोली गाव, बोईसर पूर्व, तालूका पालघर, जिल्हा ठाणे ४०१ ४०४

वारंवार विनंती पाठवून सुद्धा तुम्ही व्याजासह रक्कमेचे प्रदान पूर्ण केले नाही आहे व सर्व वा संयुक्तरित्या तुम्ही

थिकत रक्कमेचे पुन:प्रदान करण्यामध्ये कसूर केली आहे. कर्ज खाते हे म्हणून दि. ०९.०२.२०२४ पासून रिझर्व्ह

बँक ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी मालमत्ता स्पष्टीकरण संबंधात अकार्यरत मालमत्ता म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. सदर कायद्यांतर्गत तुम्हाला दि. ०९.०२.२०२४ अनुसार असलेली थिकत रक्कम रु. ९,६०,२०४/- (रु. नउ लाख साठ हजार दोनशे चार मात्र) दि. ०९.०२.२०२४ अनुसार व सदर रक्कमेचे पुढील व्याज मंजूर दर

अनुसार पुन:पदान करणारे आवाहन करणारी सूचना जारी केली आहे. सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत कर्जदार यांना बँकेद्वारे हमी सहायता म्हणून सदर वित्तीय सहायता उपलब्ध करण्याकरिता

प्रतिभूत हितांच्या अंमलबजावणीचा बँकेचा हक्क बजावण्यास बँक बांधील असेल

त्यामुळे, तुमच्यापैकी सर्वांना व तुम्हा पत्येकास याद्वारे निर्देश देण्यात येत आहेत की तुम्ही कलम १३(२) अंतर्गत जारी सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत थिकत रक्कम रु. ९,६०,२०४/- (रु. नउ लाख साठ हजार दोनशे चार मात्र)व त्यावरील व्याज अधिक त्यावरील आजतारखेपासून पदानाच्या तारखेपर्यंतच्या व्याज रकमेचे पदान करावे अन्यथा सदर कायद्यांतर्गत अनुच्छेद १३(२) अंतर्गत तुमच्या पुढील कोणत्याही संदर्भाशिवाय बँक पतिभूत मालमत्तेवर अंमलबजावणीच्या हक्काचा वापर करील. सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत तुमच्या पूर्ण दायित्वांची पूर्तता करण्यात तुमच्याकडून कसूर झाल्यास, खालील परिशिष्टात दिलेल्या पतिभूत मालमत्तांविरोधात अनुच्छेद १३(४) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये **६० दिवसांच्या आत**

अनुसूचीमध्ये सदर कायद्याच्या कलम अंतर्गत बँक त्यांच्या अधिकारांचा अवलंब करील सदर सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांच्या** कालावधीच्या समाप्तीपश्चात व मागणीची तुमच्याकडून पूर्तता करण्यात कसूर झाल्यावर, बँक सदर कायद्यांतर्गत त्यांच्या हक्कांचा वापर करण्यासाठी मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी आवश्यक पावले उचलेल.

कृपया नोद घ्यावी की, सदर कायद्याच्या कलम १३(१३) च्या तरतुदीनुसार बँकेच्या लिखित परवानगीविना सदर सूचनेच्या तारखेपश्चात विक्री, भाडेकरार वा अन्य पकारे पतिभूत मालमत्तेचे (खालील परिशिष्टात दिलेल्या) हस्तांतरण करण्यात येऊ नये.

आम्ही सरफैसी कायदा व नियमांच्या अनुच्छेद १३(८) अंतर्गत प्रतिभूतीच्या कपातीकरिता तुमचे हक्क मागवीत ही बाब नमूद करण्याची आवश्यकता नाही की, सदर सूचना ही बँकेकडे उपलब्ध अन्य उपायोजनांना बाधा न

आणता दिली गेली आहे. कृपया नोद घ्यावी की, सदर सूचना आदेशांची अंमलबजाावणी डीआरटी/ करा पाप्त/ पाप्त असलेले दस्तावेज यांच्यासह **डीआरटी/ आरओ व डीआरटी/ डीआरएटी/ कोर्ट** व पक्रिया यांच्या समक्ष प्रलंबित ही अंमलबजावणीची पक्रिया करण्याच्या बँकेच्या हक्कांना बाधा न आणता दिली गेली आहे. कृपया नोद घ्यावी की, तुमच्या वतीने जारी व स्थापित सवलतीच्या थिकत बिलांतर्गत उद्धवलेली दायित्वे. बँक गॅरन्टी तसेच अन्य आकस्मिक दायित्वांच्या प्रदानाचे अंतर्गत तुम्हाला निर्देश देण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे.

अधोहस्ताक्षरित हे प्राधिकृत अधिकारी म्हणून बँकेस सदर सूचना जारी करत आहेत व सदर अनुच्छेद १३(८) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये करत आहेत अधोहस्ताक्षरित हे प्राधिकृत अधिकारी म्हणून बँकेस सदर सूचना जारी करत आहेत व सदर अनुच्छेद १३

अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये करत आहेत. अनुसूची:

गलमत्तेचा विहित तपशील खालीलपमाणे प्रतिभूत हित म्हणून भारनिर्मित मालमत्तेचे विवरण खालीलपमाणे

फ्लॅट क्र. ३०५, बिल्डींग क्र. ०१, पारसनाथा नगरी फेज ४, उमरोली गाव, बोईसर पूर्व, तालूका पालघर

जिल्हा ठाणे ४०१ ४०४ **सीमा : उत्तरेस :** खुला प्लॉट, **दक्षिणेस :** बिल्डींग क्र. २, **पूर्वेस :** खुला प्लॉट बांधकाम बिल्डींग, **पश्चिमेस :** ए व बी विंग

> प्राधिकृत अधिकारी इंडियन बँककरिता

ठिकाण : भाईंदर, महाराष्ट्र

तारीखा ३०.०४.२०२४ अनुसार अकार्यरत मालमत्ता म्हणून घोषित केले आहे. आमच्या वारंवार

नोद घ्यावी. ॲक्टच्या अंतर्गत पाप्त तपशील खालीलपमाणे: ए. कर्जदारांच्या पतिभूत मालमत्तांचा ताबा घेणे, यामध्ये पतिभूत मालमत्तेच्या वसुलीसाठी

सी. पतिभूत मालमत्त्रेचे कोणत्याही पकारचे हस्तांतरण हे हस्तांतरितांमध्ये निहित असेल तर आम्ही

प्राधिकृत अधिकारी व सहा. महाव्यवस्थापक